

विभागीय आयुक्त यांना अधिकार प्रदान करणे.
जिल्हा परिषदांतील बंधपत्रित आरोग्य सेविका
ए. एन. एम. यांच्या सेवा नियमित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.संकीर्ण २००८/ प्र.क्र.१९९/आस्था ८

ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ०२ मे, २००९.

शासन निर्णय :-

जिल्हा परिषद, सोलापूर व जिल्हा परिषद, बीड यांच्या अखत्यारीतील भरण्यात आलेल्या सहायक परिचारिका प्रसाविका ए. एन. एम. पदाच्या सेवा नियमित करण्याबाबतच्या या विभागाच्या प्रस्तावासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने असे विशद केले आहे की, त्या विभागाच्या दिनांक १६/१/२००३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये प्रत्येकी एक ए. एन. एम. चे एक पद मंजूर केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक ६/८/२००७ च्या सुधारित आकृतीबंधामध्ये निश्चित केलेल्या आरोग्य सेविकांच्या पदांचा आढावा हा "२२१०" या मुख्य लेखाशिर्षाखालील आहे. "२२११" या मुख्य लेखाशिर्षाखालील पदांचा आढावा अद्याप झालेला नाही. याचा विचार करता त्या विभागाने असे कळविले आहे की, बंधपत्रित ए.एन.एम. यांचा बंधपत्र कालावधी संपुष्टात आल्यानंतर बंधपत्रित उमेदवारांची संख्या विचारात घेऊन त्यांच्या नेमणूका मंजूर रिक्त पदावर नियमित करण्याबाबत पुढीलप्रमाणे पध्दत अवलंबण्यात यावी :-

अ) प्रत्येक जिल्हयासाठी मंजूर असलेल्या उपकेंद्राच्या संख्येएवढी उपकेंद्राच्या ए. एन. एम. ची पदे मंजूर आहेत. या व्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येसाठी त्या त्या लोकसंख्येनुसार एक किंवा जास्त उपकेंद्रे मंजूर झालेली आहेत. तेथील पदांना सुध्दा उपकेंद्राच्या आरोग्य सेविका असे संबोधण्यात येते. या व्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आकृतीबंधामध्ये आरोग्य सेविकेचे एक पद संस्थेसाठी मंजूर आहे ते २२१० मुख्य लेखाशिर्षातर्गत आहे.

ब) दरवर्षी प्रत्येक जिल्हयामध्ये बंधपत्रित उमेदवारांना नेमणूकीचे आदेश दिले जातात. त्याची साधारणपणे आकडेवारी प्रत्येक जिल्हयाकडे उपलब्ध असते.

क) त्या सरासरी संख्येनुसार थोड्याफार फरकाने दरवर्षी त्या त्या जिल्हयाने जुन्या उमेदवारांच्या बंधपत्र कालावधी संपल्यानंतर नवीन बंधपत्रित ए. एन. एम. यांना केवळ बंधपत्र कालावधीसाठी नेमणूक देणे बंधनकारक आहे.

ड) एकूण मंजूर पदांमधून ही संख्या वजा केल्यानंतर येणारी उरलेली आकडेवारी ही त्या त्या जिल्हा परिषदेला नियमित स्वरूपी नेमणूका देण्यासाठी उपलब्ध असलेली ए. एन. एम. ची पदे दर्शविते.

ई) सदर नियमित स्वरूपी भरावयाच्या पदांमध्ये जी पदे रिक्त आहेत ती जिल्हा परिषद स्तरावर त्यांनी विहित केलेल्या पध्दतीनुसार भरण्यात यावीत.

२. उपरोक्त बाबी विचारात घेता ग्राम विकास व जलसंधारण विभागामध्ये शासनाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे :-

१) नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी परिच्छेद १ मध्ये विहित केलेल्या पध्दतीप्रमाणे आरोग्य सेविकांची (ए.एन.एम.) भरती करावी.


२) मंजूर पदसंख्या व भरती करावयाची आरोग्य सेविकांची (ए.एन.एम.) पदे यांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या सेवा नियमित करण्याची जबाबदारी सर्वस्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहिल.

३) उपरोक्त (१) व (२) बाबत आवश्यक ती पडताळणी करून त्यानुसार मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९६८ अन्वये देण्यात आलेले आहेत.

४) जिल्हा परिषद, सोलापूर व बीड संदर्भात आरोग्य संचालकांनी दिनांक १६/१/२००६ पूर्वी सदर पदावर जिल्हा परिषदेमध्ये अलॉटमेंटचे पत्र दिल्याची बाब तपासून विभागीय आयुक्त, पुणे व औरंगाबाद यांनी तसेच इतर विभागीय आयुक्त यांनीही अशाच प्रकारे कार्यवाही करावी.

हा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत असून तो संगणक संकेतांक क्रमांक २००९०५०२१३४९०६००१ अन्वये www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(शि. प्र. राजपूरकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) विभागीय आयुक्त (सर्व)

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

३) निवड नस्ती / आस्था-८, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.